

Shyamkamal Investments Limited

CIN: L65990MH1982PLC028554

Regd. Office: 8 Sai Complex Wing B, Kandarpada 44 D P RD Dahisar, West
Mumbai Thane - 400 068

E-mail: shyamkamalinv@gmail.com

Date: 27th April, 2023

To,
BSE Limited
Phiroze Jeejeebhoy Tower,
Dalal Street,
Mumbai - 400 001

Dear Sir/Ma'am,

**Sub: Newspaper Advertisement of extract of Audited Financial results for the
Quarter and Year ended on 31st March, 2023**

Ref: Security Id: SHYMINV / Code: 505515

Pursuant to Regulation 47 of the SEBI (Listing Obligations and Disclosure Requirements) Regulations, 2015, the Company has given Newspaper Advertisement on 25th April, 2023 of extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended on 31st March, 2023, in:

1. English Newspaper – News Hub Newspaper and
2. Regional Language Newspaper (Marathi) – Pratahkal Newspaper

Kindly take the same on your record and oblige us.

Thanking You.

Yours Faithfully,

For, Shyamkamal Investments Limited

Jatinbhai Shah
Whole-time Director
DIN: 03513997

Book Street Day programme on phadke road in Dombivli

By Shrikant Khuperkar
Dombivli : Today is world book day, in Dombivli Pundlik Pai, Library owner of PAI LIBRARY decided to give some thing, Ramnagar Police and Dombivli Traffic department put slogan about who is reading books and putting helmet on head this is easiest method to live in our life. Pundlik Pai decided what concept is for today's day at European country that is why we have to give our Dombivli people, today morning 5 am to 10 am, on Phadke road Madan Thakrey chowk to Appa Datar Chowk gave space to Pai library owner, near about 1 lakh books, novels all language books kept in this road, and said we will provide one coupon per person and enter this road and take any one book free of cost when returning in the counter, that person return to coupon. Near about 5300 people visited this site and many people senior citizens, children, ladies and gents were



happy about this idea, they said this type of idea pai library keep for dombivlikar, for this keeping all this books since yesterday at around 10 pm they blocked the road, and 350 volunteers started these book keeping on this road, people can easily read the heading of the book properly, 10 pm to 4 pm they finished their work, and people started from 4.30 am to made queue to get the entry for this. People came from Mulund, Badlapur, Am-



bernath, Titwala to get one book from this site. Due to restrictions of timing this time was kept for 5 hours, Sunil Kurade Asst Police commissioner, Sachin Sandbhor senior police inspector of Ramnagar Police station, Umesh Gitte inspector of Dombivli Traffic department and Pundlik Pai owner of the Library was personally visited each and every spot not get any problem who is standing in the queue or inside the books where kept on road. After

coming of Cable, News Channel, Mobile, before every city many library's was running and people also make membership of books, magazines, after that peoples not taking interest to read the books, magazines many library's close down, only government example, Municipality, nagar Parishad, grampanchait is now working condition, but in Dombivli Pundlik Pai, original from Karnataka, after complete the education, he came to Dombivli and work in brother's shop, from their he got idea to start library for Dombivlikars. For Today programme near about 1,00,000 books he and his volunteers brought from Godown, many people were thanks giving to Pai about concept of giving free any of the book, it will be remember for us and we will guide to our child reading is must, always read daily any language newspapers, books, magazines, whatever children will be getting from mobile that is not useful.

A large number of employees were transferred after the employee scam in CIDCO came to light.

Pramad kumar
Navi Mumbai: A large number of employees have been transferred in CIDCO after the employee scam came to light. For the last many years, these employees were working in the same department, now they have been transferred to another department. The number of transferred employees and officers has been told as 147. The transfers of all these people have been done on the orders of CIDCO Managing Director Dr. Sanjay Mukherjee. It may be noted that a few days ago, 29 employees in CIDCOs were found to be bogus. This transfer is being seen in connection with the same. As per the information received from CIDCO, those transferred include 31 clerks, 16 office assistants, 15 field officers, 13 draftsmen, 14 surveyors, 10



stenographers and 48 peons. It is notable that CIDCO is currently working on several other projects along with the development of International Airport, Prime Minister's residence, Nano city. CIDCO officials say that due to all these projects, the financial condition of CIDCO is not good. Large scale loans have been taken for the ongoing projects, which have to be repaid by CIDCO. CIDCO officials say that CIDCO has also suffered huge losses due to the Corona

epidemic. Along with this, the income of CIDCO has also decreased. CIDCO's Managing Director Dr. Sanjay Mukherjee has played an important role in improving the deteriorating financial condition of CIDCO. CIDCO says that after the bogus employee scam, Managing Director Mukherjee has also issued orders to conduct audit. Along with this, orders have also been given to suspend the culprit in the employee scam case. According to the information received, along with the transfer of the employees, four senior officers of CIDCO have also been transferred. The charge of the work of the Company Secretary has been given to the General Manager,

CIDCO. It is being discussed quietly in CIDCO that some of the transferred people have been given creamy postings. The department in which he was earlier also, that post was also creamy. However, in this transfer, those people whose term was yet to be transferred have not completed three years in that department, such employees and officers have also expressed displeasure.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given through my client **MRS. SANTOSH SHRIKRISHAN PRAHALADKA** who is the owner of Flat No. 304, Third Floor, Shikha Mahal Building No. 1 Co-Op. Hsg. Soc. Ltd., Venkateshwar Nagar, Cabin Road, Bhayandar (East), Tal. & Dist. Thane-401105. MS. VENKATESHWARA BUILDERS & DEVELOPERS had sold the said flat to 1) MRS. SHAKUNTALA MAHAVIRPRASAD PODDAR 2) MRS. MAHAVIRPRASAD J. PODDAR 3) MRS. SANTOSH SHRIKRISHAN PRAHALADKA by Agreement for sale dated 18.01.1993. MR. MAHAVIRPRASAD J. PODDAR expired on 06.03.2009 and his wife MRS. SHAKUNTALA MAHAVIRPRASAD PODDAR also expired on 30.06.1993. After the death of the deceased, the society has transferred the said flat in the name of **MRS. SANTOSH SHRIKRISHAN PRAHALADKA** in Share Certificate on 28.09.2014. 2023 dated 31.03.2023. 1) SMT. ARUNA RAJKUMAR KESHAN, 2) SMT. MANJUEVI BADAL AGRAWAL, 3) SMT. UMA PAVAN JIVRAJKA, 4) SMT. KIRAN V. K. MAHAVIRPRASAD PODDAR, 5) MR. ASHOK MAHAVIRPRASAD PODDAR, 6) SMT. KIRAN VIJAY KAYAL has released their shares, rights, title and interest in the said flat in favour of MRS. SANTOSH SHRIKRISHAN PRAHALADKA. And MRS. SANTOSH SHRIKRISHAN PRAHALADKA sold and transfer to MR. MAHESH RATANLAL JANI, vide Reg. No. TNN7-6815-2023, dt. 10.04.2023 the said flat to any interested Purchaser or Buyer and if any person has any objection against my client or any of the above said property or regarding legal heirs of the above property through claim of sale, transfer, heirship, mortgage, lease, title, interest etc. then such person should raise his/her claims or objection through written documents along with proofs thereof to undersigned within 7 days from the date of publication of this advertisement/notice. After 7 days no claim shall be considered and it shall be assumed that the title of the said flat premises is clear and marketable and then my client will proceed further for sale/transfer of property in the name of any interested Purchaser or Buyer.

Adv. K. Pandey
 (Advocate High Court)
 B/109, Bhaidaya Nagar "B" Bldg., Navghar Road, Bhayandar (E), Dist. Thane - 401 105.

PUBLIC NOTICE

I am concerned for my clients, **MR. PARESH JASWANTRAI DOSHI** (hereinafter referred to as my client). Notice is hereby given that, by an Agreement for Sale and Transfer dated 17/06/1995, registered with the office of Sub-registrar Kalyan-3 at Sr. No. 2535/1995, Smt. Manjulaben J. Doshi has purchased "Flat No. C-17, 4th Floor, Area Admeasuring 510 Sq. Ft. Built-up", "Prema Ashish Co-operative Housing Society Ltd.", Situated at Sangita Wadi, Dombivli East, Survey No. 60, Hissa No. 2, Village Ayare, Taluka Kalyan & District: Thane" (hereinafter referred to as the said Flat)" from Mr. Francis Fernandes. Thereafter Smt. Manjulaben J. Doshi died intestate on 16/03/2015, leaving behind her, my client MR. PARESH J. DOSHI, MR. BAKUL J. DOSHI & MR. BIPIN J. DOSHI as the only heirs and legal representatives. Thereafter by virtue of registered Deed of Release dated 31/03/2023 Sr. No. 7947/2023/Kalyan-2, MR. BAKUL J. DOSHI & MR. BIPIN J. DOSHI released and relinquished their undivided share right title and interest in respect of the said Flat, in favour of MR. PARESH J. DOSHI. My client MR. PARESH J. DOSHI wants to sell the above said Flat, for which it becomes essential to invite the claim from public at large in respect of said Flat regarding Legal Heirs of Late Smt. Manjulaben J. Doshi. Any persons having any claim, right, title, interest against, to or in respect of the said flat and shares or any part thereof, whether by way of inheritance, mortgage, possession, sale, gift, lease, charge, trust, maintenance, easement or otherwise are hereby required to make the same known in writing to the undersigned at the address given below within a period of 15 days from publication hereof, failing which my clients shall proceed to mortgage the said flat in favour of bank without reference to any such claims.

Adv. Mangesh S. Wagh
 Sd/-
 Adv. Mangesh S. Wagh

PUBLIC NOTICE

Member of PUBLIC TO TAKE NOTICE that **Mr. Albelxa Lakshmi Pandey** was member of Mangal Madhuli Co-op. Hsg. Society Ltd., and possess and owner of Flat No. A-202, on Second Floor, in Building No. EC-69, Mangal Madhuli Co-operative Housing Society Ltd., Evershine City, situated at Revenue Village Achole, Vasai-East, Taluka Vasai, Dist. Palghar-401208. Whereas **Mr. Albelxa Lakshmi Pandey** died on 12/08/2022. My client **Smt. Parvati Albelxa Pandey** has applied to society for transfer of all right, title, interest, and share of deceased in favour of my client in respect of said Flat. Any person or persons having any claims, or right, interest, title against in respect of said Flat or objections from the heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society are hereby required to intimate me at my address 109, First Floor, Shubh Laxmi Shopping Centre, Vasant Nagar, Vasai (East), Dist Palghar 401208, within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society, if no claims / objection are received within the period prescribed above, my client shall proceed and complete all the requirements for transfer of said Flat in favour of my client and such claim and objections received thereafter shall be deemed to have been waived.

Kailash H. Patil
 (Advocate High Court)
 Office at : Shop No. 26, Opp. Arasa Hotel, Near Andheri Metro Station, Opp. Andheri Court Lane, S. I. V. Road, Andheri (E), Mumbai - 400069.

PUBLIC NOTICE

NOTICE is hereby given that my clients **MRS. MEENAKSHI SADANAND PUJARI** wife of **MR. SADANAND KUTTY PUJARI**, and mother of **MR. SHANTANU SADANAND PUJARI** and **MS. SHRUTIKA SADANAND PUJARI**. As instructed by my client **MRS. MEENAKSHI SADANAND PUJARI** and her son and daughter states that **MR. SADANAND KUTTY PUJARI** and **MRS. MEENAKSHI SADANAND PUJARI** were joint owner of Flat Premises lying and situated at Flat No. 7, Mayur Dashaan, Plot No. 238, Sher-e-Punjab Colony, Gul Mohar Lane, Near Sher-e-Punjab Gymkhana, Andheri (East), Mumbai-400093. My client states that **MR. SADANAND KUTTY PUJARI** died on 31.12.2018 at Mumbai leaving behind my clients, **MRS. MEENAKSHI SADANAND PUJARI** (Wife), **MR. SHANTANU SADANAND PUJARI** (Son) and **MS. SHRUTIKA SADANAND PUJARI** (Daughter) as his only legal heirs / legal representatives. By way of release deed **MR. SHANTANU SADANAND PUJARI** (Son) and **MS. SHRUTIKA SADANAND PUJARI** (Daughter) are releasing their entire Share and rights in the property towards my client, institution or any person claiming having any right in the said flat and shares by way of Sale, transfer, Mortgage or by any other means shall inform the same within a period of 14 days from the publication of this notice at address mentioned below. With copies of such documents and other proofs and support his/her claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, my client will free to deal with the flat and shares from above said person No claim shall be entertained after 14 days.

R. J. MISHRA
 (Advocate High Court)
 Date: 25/04/2023
NOTARY GOVT. OF INDIA
 OFFICE : 109, Bhaidaya Nagar, B - Bldg., Near Gopi Mahal Hotel, Navghar Rd, Bhayandar (E), Dist. Thane - 401105.

PUBLIC NOTICE

Member of PUBLIC TO TAKE NOTICE that **Mr. Albelxa Lakshmi Pandey** was member of Mangal Madhuli Co-op. Hsg. Society Ltd., and possess and owner of Flat No. A-202, on Second Floor, in Building No. EC-69, Mangal Madhuli Co-operative Housing Society Ltd., Evershine City, situated at Revenue Village Achole, Vasai-East, Taluka Vasai, Dist. Palghar-401208. Whereas **Mr. Albelxa Lakshmi Pandey** died on 12/08/2022. My client **Smt. Parvati Albelxa Pandey** has applied to society for transfer of all right, title, interest, and share of deceased in favour of my client in respect of said Flat. Any person or persons having any claims, or right, interest, title against in respect of said Flat or objections from the heirs or other claimants / objector or objectors to the transfer of the said shares and interest of the deceased member in the capital / property of the society are hereby required to intimate me at my address 109, First Floor, Shubh Laxmi Shopping Centre, Vasant Nagar, Vasai (East), Dist Palghar 401208, within a period of 14 days from the publication of this notice, with copies of such documents and other proofs in support of his / her / their claims / objections for transfer of shares and interest of the deceased member in the capital / property of the society, if no claims / objection are received within the period prescribed above, my client shall proceed and complete all the requirements for transfer of said Flat in favour of my client and such claim and objections received thereafter shall be deemed to have been waived.

Kailash H. Patil
 (Advocate High Court)
 Office at : Shop No. 26, Opp. Arasa Hotel, Near Andheri Metro Station, Opp. Andheri Court Lane, S. I. V. Road, Andheri (E), Mumbai - 400069.

PUBLIC NOTICE

WHEREAS **LATE. MR. SHANKARLAL CHUNNILAL PARIHAR** was holder of Flat bearing No. C/109, on First Floor, admeasuring 766 Sq. Ft. (Super Built up Area), in the society known as "SHANKAR CO-OP. HSG. SOC. LTD.", constructed on land bearing Survey No. 121 Part (106), Village Achole, Nallasopara (East), Taluka Vasai, District Palghar, and whereas **LATE. MR. SHANKARLAL CHUNNILAL PARIHAR** has expired on 12/06/2015 leaving behind his son, **MR. VIJAY A. SHANKARLAL PARIHAR**, MR. GANPATRAJ SHANKARLAL PARIHAR, MRS. USHA DEVI GEHLOT, MRS. RANJAN MANU PARIHAR, MR. SAMPATRAJ SHANKARLAL PARIHAR, who are all legal heirs of said flat & shares of **LATE. MR. SHANKARLAL CHUNNILAL PARIHAR** and now one of the heirs **MR. SAMPATRAJ SHANKARLAL PARIHAR** has agreed to assign and transfer the above shares of **LATE. MR. SHANKARLAL CHUNNILAL PARIHAR** of said flat in his name in society. The Notice is hereby given to invite claims or objections from any person, institution or any person claiming having any right in the said flat and shares by way of Sale, transfer, Mortgage or by any other means shall inform the same within a period of 14 days from the publication of this notice at address mentioned below. With copies of such documents and other proofs and support his/her claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, my client will free to deal with the flat and shares from above said person No claim shall be entertained after 14 days.

R. J. MISHRA
 (Advocate High Court)
 Date: 25/04/2023
NOTARY GOVT. OF INDIA
 OFFICE : 109, Bhaidaya Nagar, B - Bldg., Near Gopi Mahal Hotel, Navghar Rd, Bhayandar (E), Dist. Thane - 401105.

PUBLIC NOTICE

WHEREAS **MR. RAKESH KUMAR CHAUDHARY & MRS. VINAM PRIYA RAKESH CHAUDHARY** are owners of Flat bearing No. 403, on Fourth Floor, in "A" Wing, admeasuring 338 Sq. Ft. (Built Up Area), in the building known as "OM SAI ASHIRWAD CHS LTD.", situated at constructed on land bearing Survey No. 32, Hissa No. 4, Village More, Near Ostwal Nagar, Nallasopara (East), Taluka Vasai District Palghar and whereas it is to state that **MR. RAKESH KUMAR CHAUDHARY & MRS. VINAM PRIYA RAKESH CHAUDHARY** have lost/misplaced Original Receipt & Original Agreement for Sale dated 06/10/2006 made between **SAYALI ANIL GAWADE & M/S. SAI ASHIRWAD CONSTRUCTION**, duly registered with the Registrar of Assurances at Vasai - III, vide Document No. 08572/2006 dated 06/10/2006, while travelling from station to their residence. The Notice is hereby given to invite claims or objections from any person, institution or any person claiming having any right in the said flat and shares by way of Sale, transfer, Mortgage or by any other means shall inform the same within a period of 14 days from the publication of this notice at address mentioned below. With copies of such documents and other proofs and support his/her claims/objections. If no claims/objections are received within the period prescribed above, my client will free to deal with the flat and shares from above said person No claim shall be entertained after 14 days.

R. J. MISHRA
 (Advocate High Court)
 Date: 25/04/2023
NOTARY GOVT. OF INDIA
 OFFICE : 109, Bhaidaya Nagar, B - Bldg., Near Gopi Mahal Hotel, Navghar Rd, Bhayandar (E), Dist. Thane - 401105.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given that **1. MRS. PRIYANKA PRAKASH KARAMBELE** is the joint owner of Flat No. 201, on Second Floor, "D" WING, "SHREE SUNRISE" CO. OP. HSG. SOC. LTD., SITUATED AT SIDDHIVINAYAK HOSPITAL CROSS LANE, NAVGHAR ROAD, BHAYANDAR (E), DIST. - THANE - 401 105. The First Original Agreement for sale dated-24th February 1991 entered into by and between **MRS. NEELKANTH BUILDERS & DEVELOPERS** hereinafter called and referred to as "BUILDERS" of One Part, and with **MR. SHANTARAM GOVIND AGRE (PURCHASER)** has been lost/misplaced. The Missing Complaint is lodged by **1. MRS. PRIYANKA PRAKASH KARAMBELE**, 2. **MR. PRAKASH KRISHNA KARAMBELE** in NAVGHAR POLICE STATION, BHAYANDAR (EAST) THANE-401105, vide missing Report. No. 11990 - 2023 on 24/04/2023. All the banks, financial institution, person etc. are hereby requested to intimate to my client or to me as their counsel about a claim, whatsoever regarding the claims, Objections from any person having right, title, interest in the application property by way of sale, mortgage, gift, lien, inheritance etc. to be misplaced of above said agreement with sufficient proof within 14 days from this notice otherwise it will be treated that nothing objections or claim is their over it.

R. J. MISHRA
 (Advocate High Court)
 Date: 25/04/2023
NOTARY GOVT. OF INDIA
 OFFICE : 109, Bhaidaya Nagar, B - Bldg., Near Gopi Mahal Hotel, Navghar Rd, Bhayandar (E), Dist. Thane - 401105.

Demand to ban Ola, Uber, Rapido vehicles in Kalyan like Pune Maharashtra State of BJP Transport Organization Letter to Transport Commissioner

Kalyan: Like Pune, the BJP Transport Association has demanded ban on Ola, Uber, Rapido vehicles in Kalyan and under the guidance of Malhari Gaikwad, Chief Advisor of the BJP Transport Association, State President Wilson Kalpund has asked the state of Maharashtra. A letter has been sent to the Transport Commissioner and

the Deputy Regional Transport Officer. Pune RTO banned vehicles running on aggregators due to strong agitation by all party organizations. Therefore, the companies running on the aggregator filed a petition in the

Supreme Court. Accordingly, as per the instructions given by the Supreme Court, since the companies running on aggregator could not fulfill the rules, the RTO of twice Pune had applied for three companies within its limits.

PUBLIC NOTICE

Notice is hereby given to the public at large that my clients **1. SHRI. JITENDRA KULDIP SINGH**, 2. **MRS. NILAM SINGH** are the owner of the Flat No. 106, 1st Floor, Q wing, admeasuring about 375 sq.ft. (34.85 sq.mtrs.) built up area in the building known as Chandresh Regency L to S CHS Ltd., Lodha Heaven, Kalyan Shil Road, Village Nilje, Dombivli(E) 421204, Taluka Kalyan, District Thane and by virtue of the owner of the Flat my client are the bonafide member of the Chandresh Regency L to S CHS Ltd. and holding Society Share Certificate bearing Member Registration No.192 and registered holder of 10 fully paid up Shares Numbered 906 to 915 inclusive of Total Rs.500/- only whereas the Original chain Agreement regarding the Flat No. 106 i.e. Article of Agreement for sale dt.31.12.2010 executed between LIC Housing Finance Ltd. as Seller and **MR. SANDEEP SHIVALING YADAV** as purchaser and duly registered with Sub-Registrar office Kalyan-2 on 11.01.2011 under document no.308/2011 have been lost/misplaced by my client on 19.11.2022 and whereas my client have lodged missing complaint regarding lost of above said original document with Manpada Police Station on 24.04.2023 under property missing register No.918/2023. Any person/s if having any claim against lost/misplaced of Original chain Agreement dt.31.12.2010 by my client or to the said property by way of sale, mortgage, charge, gift, lease, trust, possession, attachment or otherwise whatsoever is hereby required to make the same known to me at my office address given herein below, within 15 days from the date of publication of this notice, failing which such claims if any shall be deemed to have been waived/or abandoned.

Sd/-
R. R. PRADHAN,
 Advocate High Court,
 C-71, Kasturi Plaza,
 Mangpada Road, Dombivli(E),
 Dist. 25.04.2023
 Contact No. 987074981

PUBLIC NOTICE

Let it be known all public shall come that my client's **Mr. Arvind kumar singh** is intended to Purchase flat no. C/12, Hiren shopping center, CHS, Ltd. 203, M.G. Road, Pahadi Goregaon West Mumbai, 400062, GTS No. 288 & 289, area 73 sq. feet, from **shr. Manilal Deshar Nandu and Smt. Kanta Manilal Nandu** and **Manilal Deshar Nandu** and **Kanta Manilal Nandu** are Purchased above said flat premises from **purshotam Chaudhary and Ramila Madanlal Chaudhary** by agreement for sale vide no. BDR/165400/2011 dated 31/05/2011 and **Purshotam Chaudhary and Ramila Madanlal Chaudhary** had purchased above said flat premises from developers in year 1987 original agreement, last misplacel. If any person/persons, Legal heir, has any objection, claim, charge of any nature against above said flat premises the same be brought within 15 days from date of publication of notice in written to the undersigned with cogent evidence else later on no claim shall be entertained.

Pradeep Kumar Tiwari
 Date: 25/04/2023
 (Advocate High Court)
 Add. 404, 4th floor, Sai Parichay Bldg, Sai Baba Nagar, Navghar Road, Bhayandar East, Thane - 401105.

PUBLIC NOTICE

Public at large hereby informed that my client **Mr. Rahmat Ali Ansari, R/at- Rambali Chawl, Gautam Nagar, Hajuri Dargah, Wagle Estate, Thane (w)** is going to apply for loan on his own property of Shop bearing No.1 Admeasuring Area 170 Sq. Feet Carpet Area (Plinth Area) on the Ground Floor in the Society known as OM ANAND CO-OP. HSG. SOC. LTD. bearing Registration No. TNA/(TNA)/HSG/(TC)/1743/1986-87, dated 02/02/1987 lying, being and situated at Pipeline Road, Louiswadi, Thane (w) 400604 standing on plot of land bearing Flinth Plot No.90, T.P.S. No.1 of village Panchpakhal, Taluka Thane within the limits of Thane Municipal Corporation Thane.

My Client has purchased the above property from **MR. PRADEEP SUBHASH HIRAN** by an Agreement for Sale dt. 13/03/2023 Vide Document No. TNN-2/6044/2023 which is duly stamped and registered before the Sub-Registrar of Assurance Thane-2. However document executed between previous owner **Mr. Rajkumar Kalyan Holder and Mr. Dipak Harishchandra Sawant** from chain agreement is lost from my Client. And it is not found after lots of efforts to my Client. My Client has filed his N.C. for the lost of this chain document with local Police Station.

If any persons having any claim right, title or interest of any nature of whatsoever in the above said Shop, shall in writing raise their objections within 15 days from the publication of this notice on following address. Otherwise my Client will complete the procedure of loan sanction from concern authority and thereafter any objections will not be considered. Please note the same.

Sd/-
Shital A. Shinde
 (Advocate High Court)
 Office: 1, Sai Om A-B C.H.S. Ltd. G.Floor, Near E.E. Highway, Gupta Compound, Louiswadi, Thane (w) Reg. No. Mah/7609/2020
 Mob. 8108152723/8108559508
 e-shindeshital9596@gmail.com

TENDER NOTICE

Sealed Tenders are invited from experienced Builders/Developers for proposed Redevelopment of **BHIM-LIGHT CHS LTD.** S.No.267 City Survey No. 6/A/1, Building No. 152, Nehru Nagar, Kurla (E) Mumbai - 4000 24 30 Flats (Carpet Area Each 544 Sqft) Plot Area 1112 Sq M Blank Tender Documents can be obtained from Society Office from 23-04-2023 to 30-04-2023 between 10.00 AM to 06.30 PM on payment of Rs. 3000/- by D.D./Pay Order in favour of "BHIMLIGHT CHS LTD. (Non-Refundable) Mr. M H Khare 7045787054 Mr. AT Kadam 9819881717

PUBLIC NOTICE

TAKE NOTICE THAT my clients, **Mr. Anand K. Maheshwari** and **Smt. Santosh A. Maheshwari**, are intending to sell, all their respective rights, title and interests in the Flat No.09 admeasuring 579 Sq. Fts. Carpet Area, on 3rd Floor in the building named and known as "Anandi" on plot of land bearing C.T.S. No.976, of Village: Pahadi Goregaon West, Taluka : Borivoli, in the registration District and Sub-District of Mumbai and Mumbai Suburban, situate lying and being at Anandi Co-operative Housing Society Limited, Plot No.31, Nadiadwala Colony No.2, S.V. Road, Malad West, Mumbai - 400064 (the "said Flat" in brief) to **Mr. Abhishek Ashok Rai** and **Mrs. Kanchan Abhishek Rai** (nee Kanchan Ramashish Rai). My clients are exclusive and absolute owners in respect of said Flat and **Mr. Anand K. Maheshwari** is the registered member of the Anandi Co-operative Housing Society Limited. My clients have lost/misplaced the Original Agreement in respect of the said Flat, by and between M/s Anubhav Builders, therein called as "the Sellers" of the One Part and **Mr. Bimal Dalmia**, therein called "the Buyer" of the Other Part. My clients have already filed online Report/Complaint regarding to the loss/misplace of the aforesaid Agreement in respect of the said Flat to the Malad Police Station as on 24/04/2023. The said report is bearing its Lost Report No. 34560-2023. NOTICE is hereby given to the Public that all the persons are hereby informed that not to carry on any transaction on the basis of aforesaid lost/misplaced document. On behalf of my clients, the undersigned advocate hereby invites claims/demands/objections of whatsoever nature, if any, for the sale of said Flat. In case of any claims/demands/objections, kindly intimate the undersigned advocate along-with the relevant documents to support their claims/demands/objections within 7 days from the date of publication of this notice. In absence of any claim/demand/objection within stipulated period, it shall be deemed that the said Flat has no claim/demand/objections by virtue of the aforesaid lost/misplaced Agreement and my clients will proceed to sell said Flat to **Mr. Abhishek Ashok Rai** and **Kanchan Abhishek Rai** (nee Kanchan Ramashish Rai). Place: Malad, Mumbai. Date: 25/04/2023

Sd/-
(KAUSTUBH RAJENDRA JOSHI)
 ADVOCATE HIGH COURT
 802, Sharanam Heights, Nadiadwala Colony No.2, S. V. Road, Malad (W), Mumbai 400 064.
 Mob. No.: +91-9702284645
 E-mail ID: adv.kaustubh27@gmail.com

SHYAMKAMAL INVESTMENTS LIMITED

CIN: L65900MH1982PLC028554
 Address: 8 Sai Complex Wing B, Kandarpada 44 P Rd Dahisar, West Mumbai, Thane, 400068

Extract of Audited Financial Results for the Quarter and Year ended on 31/03/2023
 (Rs. In Lakhs except EPS)

Sr. No.	Particulars	Quarter Ending on 31.03.2023	Year to Date Figures 31.03.2023	Year to Date corresponding Three Months Ended in the Previous Year 31.03.2022
1	Total income from operations (net)	0.00	0.00	0.00
2	Net Profit for the period (before Tax, Exceptional and/or Extraordinary items)	-15.69	-26.58	-14.87
3	Net Profit for the period before Tax, (after Exceptional and/or Extraordinary Items)	-15.69	-26.58	-14.87
4	Net Profit for the period after tax (after Exceptional and/or Extraordinary items)	-15.69	-26.58	-14.87
5	Total Comprehensive income for the period (after Tax)	-16.38	-25.97	-15.13
6	Equity Share Capital	829.00	829.00	829.00
7	Other Equity	-	-	-
8	Face Value of Equity Share Capital	10/-	10/-	10/-
9	Earnings Per Share (Basic / Diluted)	-0.20	-0.31	-0.18

Note:
 The above is an extract of the detailed format of Quarterly and Yearly Financial Results filed with the Stock Exchanges under Regulation 33 of the SEBI (LODR) Regulations, 2015. The full format of the Quarterly and Yearly Financial Results are available on the Stock Exchange website i.e. www.bseindia.com.

For Shyamkamal Investments Limited
Sd/-
Jatin Shah
 Whole Time Director
 DIN: 03513997

Date: 22.04.2023
 Place: Mumbai

BOMBAY MERCANTILE CO-OPERATIVE BANK LIMITED.

(Established 1939) (Multi State Scheduled Bank)
 Regd Head Office: Zain G. Rangwanskar Building, 78, Mohammed Ali Road, Mumbai - 400 005.
 Tel: 022-24423961, 441 922-2311488 Fax: 022-24423962, 441 922-2311488
 Toll Free No: 1800 229 854 | IFSC Code: BMIL0000001

19.04.2023

86/ARMC/50 Rajkumar Pannalal Yadav Borrower & Mortgagor. Flat No 604,6th Floor, 1 Wing Shankar Residency, Old Survey No 314, Hissa No1, New Survey No 347, Village Juhuchandra, Taluka Vasai Dist: Palghar 401208	86/ARMC/51 Ms. Farida Basheer Kutty Guarantor Room No 4/6 Nishrvi Compound Dr.A.B. Road Worli Mumbai 400 018.
--	--

Sir / Madam,
Re: Notice under Sec 13(2) read with Sec 13 (13) of Security & Reconstruction of Financial Assets & Enforcement of Security Interest Act 2002.

1. WHEREAS you are a member and shareholder of Bombay Mercantile Co-operative Bank Limited.
 2. WHEREAS as a member and shareholder of the Bank, you have availed of financial accommodation from this Bank from time to time in the following category:
Housing Loan of Rs 22,00,000/-
 3. AND WHEREAS the said financial accommodation granted by the Bank to you is duly secured by the following security on which this Bank has a charge for recovery of their aforesaid dues:
Flat No 604,6th Floor, 1 Wing Shankar Residency, Old Survey No 314, Hissa No1, New Survey No 347, Village Juhuchandra, Taluka Vasai Dist: Palghar 401208
 4. AND WHEREAS you have committed default in discharging your liabilities in respect of the financial accommodation so granted and as a result thereof as on 31.03.2023, total amount of **Rs 26,77,266/- (being Principal Rs 21,87,327/- plus Interest Rs 4,89,939/-)** in the account (plus future interest thereon @ 9.50 %, is due till payment.
 5. AND WHEREAS the aforesaid dues of **Rs 26,77,266/- (Rupees Twenty Six Lacs Seventy Seven Thousand Two Hundred Sixty Six Only)** due as on 31.03.2023 (plus future interest thereon) are in arrears as of this day and you are in default in payment of the same to this Bank.
 6. AND WHEREAS as such, you are in default to repayment of the aforesaid secured debt and/or installments and as a result

